

आसीनगर्प्राकारप्रशस्ति f. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 123, a, 28.  
आसुनीवल 3) zu streichen, da कन्यापालक a. a. O. gewiss nur Druckfehler für कल्यापालक ist.

आसुरि 1) a) आसुरी माया auch क्लृप्त. 16, 7. TS. 4, 1, 9, 2. — b) कन्दो-  
मि (Gegens. दैव्यानि) RV. Prāt. 16, 2. गायत्री Ind. St. 8, 230. 232. वि-  
वाह् ँच. GRH. 1, 6, 6. eine Schule (wohl von आसुरि) Ind. St. 3, 239.  
— 2) a) स्वर्वाभ्यां आसुरिः सूर्यं तमसाविध्यत् क्लृप्त. 11, 5. रावण आसुर  
WEBER, RĀMAT. UP. 297. — 3) c) (sc. द्वार) Bez. des penis (मेढ्र) oder viel-  
mehr der Harnröhre BUIG. P. 4, 23, 32, 29, 14. vulva BURN.

आसुरायण Verz. d. Oxf. H. 53, b, 14. pl. N. einer Schule Ind. St. 3, 274.

आसुरायणीय adj. von आसुरायण Ind. St. 3, 274.

आसुरि Verz. d. Oxf. H. 52, b, 2. HALL 8. 166.

आसुरि (2. आ + सू) adv. vom Beginn der Welt KATHĀS. 62, 15.

आसेक (von सिच् mit आ) m. das Begießen, Bewässern (eines Feldes)  
MBU. 3, 2824. स्फुरद्भवत्प्रेमरसासेकासुते हृदि KATHĀS. 71, 92.

आसेर N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 7.

आसेवन, तीर्थासेवन das Besuchen heiliger Badeplätze oder das Baden  
in einem geheiligten Wasser Spr. 4132.

आसेविन् adj. 1) besuchend, sich aufhaltend in: विवनासेविनी KATHĀS.  
71, 95. — 2) betreibend, sich hingebend einer Sache: दुर्नयासेविन् RĪĠA-  
TAR. 3, 207.

आसेच्य adj. zu besuchen: किमासेच्यं पुंसो सविधमनवचं द्युसरितः  
Spr. 3933.

आस्कन्द 2) Angriff: विधोर्विधुत्तुदास्कन्दे विपत्कालो ऽपि सुन्दरः Spr.  
167. RĪĠA-TAR. 8, 2633. Streiche die Worte oder Angreifer VS. 30, 18  
und füge hinzu — 3) ein best. Würfel VS. 30, 18. TS. 4, 3, 3, 2. क्लृप्त. 39,  
7. — 4) eine best. Recitationsweise LĪTĪ. 4, 1, 5. 6, 6, 19.

आस्कन्दक n. ein best. Metrum ŚĀN. D. 561.

आस्कन्दन 1) Angriff: तदास्कन्दन der Angriff auf dich KATHĀS. 49, 125.

आस्कन्दिन् 3) angreifend; s. परास्कन्दिन्.

आस्त्र ङङ्क्. ङङ्. 8, 21, 5.

आस्तरणिक = आस्तरणकुश Schol.

आस्तरणिक Ind. St. 8, 98. fg. 249.

आस्तिक्य BUIG. P. 11, 17, 17.

आस्तीक 1) Verz. d. Oxf. H. 24, b, 39. 40. 268, a, 36.

आस्या 1) उपरतं बाल्यमास्या वनात्ते nach dem Walde geht unser Sin-  
nen und Trachten Spr. 1966. — 3) चेतश्चित्तय मा रमा सकृदिनामस्यायिनी-  
मास्थया mit Zuversicht Spr. 920. KATHĀS. 81, 113. 87, 24. आकाण्टवृत्त-  
मासादिभोजनास्थो बबन्ध सः 30, 97. पुत्रे ऽपि ब्रह्मास्थाः सेवका मे दृढा इमे  
33, 22. जातास्य 4, 12. 32, 168. 56, 36. 403. 69, 86. तदनास्थेयं स्वतपस्यद्य  
ते कथम् 119, 188. 120, 7.

आस्यान 1) b) Empfang bei einem Fürsten, Audienzsaal eines Fürsten  
HALĀJ. 4, 93. RĪĠA-TAR. 3, 35. KATHĀS. 44, 82. 43, 1. 30, 106. 33, 28. 36.  
42. 44. 49. 54. 56. 65. 34, 137. 56, 353. 59, 24. 26. 66, 64.

आसुपयस् s. आसुपयस्.

आस्पद् 1) अनन्तास्पदे गगनवदस्ति (die Seele) hat ein endloses Gebiet  
wie der Himmel TATTVA. 17. नृपास्पद् der Palast eines Fürsten RĪĠA-  
TAR. 3, 235. मालवं श्चशुरास्पद्म् Aufenthaltsort KATHĀS. 58, 111. 73, 123.

गुह्यां विहित्वास्पदा (प्रगाली) 68, 17. भूरिभोगास्पद् ein Ort für RĪĠA-  
TAR. 3, 44. विपदास्पदे द्यूतम् KATHĀS. 36, 308. कथं तत्र भवेदात्मन्यपेता-  
स्पदम् Gelegenheit zu Spr. 3184. आपदास्पदकाल so v. a. eine Unglück  
verheissende Zeit 3278. द्यं देव जितक्रोधो न दुःखस्यास्पदीभवेत् KATHĀS.  
60, 9. विपदास्पदतां च यान्ति मूढाः 61, 329. Z. 3 zu lesen भवायास्पदम्. —  
Vgl. मक्षास्पद्, मेघास्पद्.

आस्पन्दन (von स्पन्द् mit आ) n. das Zittern BUIG. P. 10, 21, 19.

आस्पौत्र TS. 2, 3, 9, 3. TB. 3, 3, 1. Comm.: लोक्यात्रवृत्तम्, also  
wohl आस् = अयस् angenommen.

आस्फालन, करास्फालनज्ञमना । शब्देन KATHĀS. 108, 136.

आस्फोट 1) a) lies das Hinundherbewegen: अंसास्फोट ŚĀN. D. 98, 7.  
— Vgl. पर्वस्फोट.

आस्फोटन 1) a) BUIG. P. 10, 18, 12. auch trans. das Zittern machen.  
Hinundherbewegen: लाडूलास्फोटन MBU. 12, 4265. गात्रास्फोटन das  
Recken VARĀH. BRH. S. 78, 4.

आस्फोट 1) VARĀH. BRH. S. 33, 22.

आस्य 1) Z. 10 stelle ङङ्ङार. 1 (= Spr. 1970) in die folgende Zeile  
nach 3, 199. — Vgl. उरगास्य, दशास्य, दार्थास्य, पञ्चास्य, पाण्द्यास्य, मर्क-  
टास्य, स्थूलास्य.

आस्यमादक (आ + मो) n. Bez. einer best. mythischen Waffe MBU.  
5, 3491.

आस्योपलेप (आस्य + उ) m. eine best. Schleimkrankheit SUKR. 2, 233,  
7. — Vgl. मुखलेप.

आस्रव 3) bei den Ġaina der Einfluss der Aussenwelt auf den Men-  
schen SARVADARĠANAS. 36, 14. fg. 38, 20. 39, 16 (wo मोत् st. मोक् zu lesen  
ist). 43, 16. 20; vgl. WILSON, Sel. Works 1, 310.

आस्राव 1) Eiterung: काण्टका क्षुपि दुष्किञ्च आस्रावं जनयेच्चिरम् Spr.  
4444. — Vgl. गर्भास्राव.

आस्रुपयस् (2. आ - स्नु + प) adj. mit reichlich fließender Milch BUIG.  
P. 10, 13, 30. आस्रु v. 1.

आस्वदीय (von 2. आ + स्वद्) adj. (zu den Wurzeln von अस्नु DĪĀT.  
33, 76) bis स्वद् (DĪĀT. 33, 130) gehörig Verz. d. Oxf. H. 163, a, No. 358.

आस्वस्थ्य (von अस्वस्थ) n. das Unwohlsein KATHĀS. 101, 89. 117, 90.

आस्वाद 1) zu streichen und die Stelle unter 2) a) zu setzen; vgl. u.  
मधापात. — 2) a) Verz. d. Oxf. H. 231, a, 23. आस्वादे रसनेन्द्रियज्ञं ज्ञा-  
नम् 25. रसास्वादः VEDĀNTAS. (Allah.) No. 139. — b) प्रतिग्रहे राज्ञो म-  
धास्वादे विषोपमः wie Honig schmeckend MBU. 13, 4429.

आस्वादन, सविकल्पानन्दास्वादन VEDĀNTAS. (Allah.) No. 139.

आस्वाद्य schmackhaft in übertr. Bed. ŚĀN. D. 117, 4. त्व n. 5. अना-  
स्वाद्य und अनास्वाद्यत्व n. ebend.

आक्क vgl. WISE 233.

आक्कारिक adj. zum अक्कार in Beziehung stehend, ihn betreffend:  
सर्ग MBU. 12, 11560.

आक्कार्य adj. dass. VEDĀNTAS. (Allah.) No. 74.

आकृतविसर्गता s. u. कृन् mit आ.

आकृति, पादाकृति Spr. 2380. RĀTSĀV. 12, 4. पादतलाकृति Spr. 2379.

रुष्टेन्द्रवज्राकृति KHANDOM. 27. कराकृति KATHĀS. 97, 6. लगुडाकृति 68.  
58. fg. 114, 112. वाताकृति ein heftiger Windstoss 113, 58. ब्रह्माकृति ein